

श्री.रघुनाथ ए. ताडगे, सहायक जिल्हा पुरवठा
अधिकारी, उस्मानाबाद यांच्या बदलीबाबत.

महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,
शासन शुध्दीपत्रक क्रमांक : आस्थाप्र - १११६/प्र.क्र.४४०/ना.पु.१५
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : १३ जानेवारी, २०२१.

संदर्भ :- शासन आदेश क्र.आस्थाप्र - १११६/प्र.क्र.४४०/ना.पु.-१५, दि. १२.४.२०१८

शुध्दीपत्रक :-

संदर्भाधीन शासन आदेशामधील परिच्छेद क्र.३ येथील “जिल्हाधिकारी, पुणे यांनी श्री.ताडगे यांना तात्काळ रुजू करून घेऊन” या ऐवजी “उप आयुक्त (पुरवठा), पुणे विभाग, पुणे यांनी श्री.ताडगे यांना तात्काळ रुजू करून घेऊन” असे वाचावे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०११३११३७३९७८०६ असा आहे. सदर शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अस्मिता पाटील)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) विभागीय आयुक्त, औरंगाबाद / पुणे.
- २) महालेखापाल-१ व २ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), मुंबई व नागपूर.
- ३) उप आयुक्त (पुरवठा), पुणे / औरंगाबाद.
- ४) जिल्हाधिकारी, पुणे / उस्मानाबाद.
- ५) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे/ उस्मानाबाद.
- ६) खाजगी सचिव, मा. मंत्री (अनापु व ग्रासंवि) यांचे कार्यालय.
- ७) खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री (अनापु व ग्रासंवि) यांचे कार्यालय.
- ८) सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे स्वीय सहायक.
- ९) श्री. रघुनाथ ए.ताडगे, तांत्रिक अधिकारी (उप आयुक्त (पुरवठा), पुणे यांचे मार्फत)
- १०) निवड नस्ती ना.पु.१५